

केंद्र शासनाच्या " स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)" कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्रीय सहाय्य वितरीत करण्याबाबत. (२२१५ ९८६२)

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक:- बीयुडी-२०१७ / प्र.क्र. ०६ / कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख:- १४ नोव्हेंबर, २०१७.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७..
- ३) केंद्र शासन, पेय जल व स्वच्छता मंत्रालय यांचे क्र. S.12011 / 7 / 2015 - SBM , दिनांक १३-१०-२०१७.
- ४) पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची नस्ती क्र.स्वभामि- २०१७ / प्र.क्र. ८१/पा.पु.१६.

शासन निर्णय :-

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-५, २२१५- पाणी पुरवठा व स्वच्छता, जनजाती क्षेत्र उपयोजना, जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, (०२) जलनिस्सारण व स्वच्छता, ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना, राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०३) स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छालय बांधणे २२१५ ९८६२ मधील ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर), या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षात रु.३०२९१.५० लाख इतका निधी अर्थसंकल्पित आहे.

केंद्र शासनाने वाचा क्र. ३ येथील पत्रान्वये उपरोक्त योजनेंतर्गत रु.१९०५.४९ लाख इतका दुसरा हप्ता वितरीत केलेला आहे. त्यानुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने वाचा क्र. ४ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत (०१) (०३) स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छालय बांधणे, २२१५ ९८६२, ३१- सहायक अनुदाने (वेतनेत्तर), या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता रु.१९०५.४९ लाख (अक्षरी रुपये एकोणीस कोटी पाच लाख एकोणपन्नास हजार फक्त) इतका निधी या योजनेचे नियंत्रक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व क्र. २ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. ४४५ / अर्थोपाय, दि.२४ -१०-२०१७ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत असून वरील शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्याची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने खात्री करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७११०८११०६४६८२२४ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(किरण कि. पवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग.
४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
५. महालेखापाल (लेखापरीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
६. विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
०९. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१०. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, (पापु-१६) मंत्रालय, मुंबई
११. कक्ष अधिकारी, कार्यासन-१७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.